



Date: 18th July 2024

To,

National Stock Exchange of India Limited	BSE Limited
Exchange Plaza, Block G, C/1, Bandra Kurla	Phiroze Jeejeebhoy Towers,
Complex, Bandra (E), Mumbai – 400051	Dalal Street, Mumbai – 400001
Symbol: SAPPHIRE	Scrip Code: 543397

Dear Sir/Madam,

<u>Subject: Newspaper Publication - Notice of 15th Annual General Meeting and E-Voting Information</u>

Pursuant to Regulation 30 & 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), we enclose herewith the copies of newspaper advertisements published today i.e., 18th July 2024, in the following newspapers, in relation to Notice of 15th Annual General Meeting of Sapphire Foods India Limited ("Company") to be held on Friday, 9th August 2024, at 11.30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") and E-Voting information:

- 1) Business Standard (All India editions in English language).
- 2) Navshakti (Mumbai edition in Marathi language).

The aforesaid newspaper advertisements have been made available on the Company's website (https://www.sapphirefoods.in/investors-relation).

You are requested to kindly treat this as sufficient compliance and take the same on record.

Thanking you,

For Sapphire Foods India Limited

MUMBAI MORAS * OTHER

Sachin Dudam
Company Secretary and Compliance Officer

Encl.: a/a

Sapphire Foods India Limited CIN: L55204MH2009PLC197005

***** +91 022 67522300

info@sapphirefoods.in

www.sapphirefoods.in

7 702, Prism Tower, A-Wing, Mindspace, Link

Road, Goregaon (W), Mumbai- 400062

बड़ौदा ग्लोबल शेयर्ड सर्विसज लिमिटेड Baroda Global Shared Services Ltd. (AWholly Owned subsidiary of Bank of Baroda)

Regd. Office – 5th Floor, Baroda Sun Tower, C – 34, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051

RFP for Appointment of Insurance Company for Renewal of Group Term Life Insurance (GTL) for BGSSL employees

Baroda Global Shared Services Ltd. (BGSSL), 27th Floor, GIFT One Tower, GIFT City, Gandhinagar, Gujarat – 382355 invites Tenders for Appointment of Insurance Company for Renewal of Group Term Life Insurance (GTL) for BGSSL employees.

Details of the Tender form are available under 'Tender Section'

on the BGSSL website: www.bgss.in. "Addendum" if any, shall be issued on the BGSSL website only and the bidder should refer to the same before final submission

and the bidder should refer to the same before final submission of the tender.

The last date of submission of the above Tenders is 7th August

2024 up to 15:00 Hrs IST.

Date: 18/07/2024

Head – HR Department BGSSL, GIFT City, Gandhinagar Ref – BGSSL/RFP/2024-25/HR/08

NOTICE TO PRESENT EMPLOYEES / FORMER EMPLOYEES OF ASI INDUSTRIES LIMITED

It is hereby notified and brought to the attention of all the present employees / former employees of the ASI Industries Limited ("THE COMPANY") who are / were employed at its offices spread across India that the Associated Stone Industries (Kotah) Limited Employees Provident Fund (ASI PF trust), a trust which manages the provident fund contributions of the Company's employees housed under the aegis of the Company will be surrendered to Regional Employees Provident Fund Authority (RPFC), Kota. The process of surrendering will be effective from 01st August, 2024.

It is found from the trust records that till date you have not withdrawn or transferred the provident funds (PF) dues / contribution from the ASI PF trust.

Therefore, it is incumbent upon you to furnish the duly filled Form no. 19 (PF Withdrawal form) and online Form 13 through EPFO Portal (PF Transfer Form) as prescribed under Employees Provident Fund and Miscellaneous Act, 1952 (EPF & MP Act, 1952) to get your dues/contribution withdrawn or transferred from the ASI PF

You can download the forms from the website: www.epfindia.gov.in or collect the forms from below mentioned address and send them duly filled and signed at the following mail id and address for withdrawal or transfer.

Email id: accounts-rma@asigroup.co.in

Address: ASI House, Kudayala Industrial Area, Ramganjamndi, Dist. Kota.

If the aforesaid documents/ forms are not submitted by you on or before 27/07/2024, it shall be constrained not to entertain any such application thereafter and the unclaimed PF fund shall be transferred to EPFO thereby, such Present Employees / Former Employees may directly correspond with EPFO post completion of transition process which may take atleast 3-4 months from the date of surrender.

Date: 17.07.2024 For ASI Industries Limited Sd/Place: Ramganjmandi Director



AMBER ENTERPRISES INDIA LIMITED Registered Office: C-1. Phase – II. Focal Point, Raioura Town – 140 401, Puniab

Corporate Office: Universal Trade Tower, 1st Floor, Sector -49, Sohna Road,
Gurugram – 122 018, Haryana
E-mail: info@ambergroupindia.com; Website: www.ambergroupindia.com
Tel: +91 124 3923000; Fax: +91 124 3923016, 17, CIN: L28910PB1990PLC010265

NOTICE OF THE 34TH ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE ("VC")

- /OTHER AUDIO VISUAL MODE ("OAVM") . The shareholders may note that the 34th Annual General Meeting ("AGM") of Amber Enterprises India Limited (the "Company") will be held on Friday, 9 August 2024, at 12:30 P.M. (IST) through Video Conference ("VC") /Other Audio Visual Mode ("OAVM"). in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder, the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, as amended ("SEBI LODR Regulations") read with General Circular No. 09/2023 dated 25 September 2023 and other applicable Circulars ("MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7 October 2023 and other applicable Circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Collectively referred to as "Circulars") to transact the businesses that will be set forth in the Notice of the AGM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM facility. Members participating through the VC/OAVM facility shall only be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.
- In compliance with the Act, SEBI LODR Regulations and the circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2023 – 24 will be sent to all the shareholders of the Company on Thursday, 18 July 2024, whose E-mail Ids are registered with the Company / Depository Participant(s) for receiving the communications on email.
- 3. Shareholders holding shares in dematerialized mode, are requested to register their E-mail Ids and mobile numbers with their relevant depositaries, through their depository participants and shareholders, if any holding shares in physical mode are requested to furnish details to Company's Registrar and Share Transfer Agent ('RTA'), KFin Technologies Limited at einward.ris@kfintech.com.
- 4. Notice of the 34th AGM and Annual Report for the financial year 2023–24 will also be available on the website of the Company at www.ambergroupindia.com and on the websites of the stock exchange at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of the RTAi.e. KFin Technologies Limited at https://evoting.kfintech.com.
- 5. The remote e-voting as well as e-voting at the AGM on the proposals contained in the Notice of the AGM will be conducted on the e-voting system to be provided by the Company. The details of the e-voting system and process of e-voting will be specified in the Notice of the AGM. The members, if any, holding shares in physical form or who have not registered their E-mail Ids, can access the details of e-voting system and process as mentioned in the Notice of the AGM and vote on the e-voting system after obtaining the credentials for the purpose of e-voting by writing to evoting@kfintech.com. The credentials will be provided to the members after verification of all details.
- Members who hold shares in dematerialized form and want to provide/change/correct the bank account details and E-mail Ids should send the same to their concerned Depository Participant(s).
- 7. NOTICE is also hereby given that pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI LODR Regulations, the register of members and share transfer books will remain closed from 3 August 2024 till 9 August 2024 (both days inclusive) for the purpose of AGM.
- 8. Notice of the 34th AGM will be sent to the Shareholders in accordance with the applicable laws on their registered E-mail lds in due course.

By Order of the Board For **Amber Enterprises India Limited**

Place: Gurugram (Konica Yadav)
Date: 17 July 2024 Company Secretary and Compliance Officer



SAPPHIRE FOODS INDIA LIMITED

Registered Office: 702, Prism Tower, A Wing, Mindspace, Link Road, Goregaon (West), Mumbai - 400062 Corporate Identification Number (CIN): L55204MH2009PLC197005 Tel. No.: 022 67522300 Email id: investor@sapphirefoods.in

NOTICE FOR 15TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that 15th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held on Friday, 9th August 2024 at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the members at a common venue, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ("the Act"), Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular No. 9/2023 dated 25th September 2023, General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April 2020 and General Circular No.20/2020 dated 5th May 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI Circular dated 7th October 2023, to transact the business as set out in the Notice of 15th AGM of the Company. Members will be able to attend and participate in the AGM by VC/OAVM only. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 13 of the Act.

In compliance with the aforesaid MCA circulars and SEBI circulars, the Company has sent Notice of 15th AGM and Annual Report for FY 2023-24 by electronic mode only, on Wednesday, 17th July 2024, to all the members whose email addresses are registered with the Depository Participants up to Friday, 12th July 2024.

The Notice of the 15th AGM and Annual Report for FY 2023-24 can be downloaded from the Company's website at www.sapphirefoods.in, website of the stock exchanges, i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of Link Intime India Private Limited ("Link Intime") at intime.co.in, and also on the website of Link Intime India Private Limited ("Link Intime") at intime.co.in, and also on the website of Link Intime India Private Limited ("Link Intime") at intime.co.in, and also on the website of Link Intime India Private Limited ("Link Intime") at intime.co.in, and also on the website of Link Intime India Private Limited ("Link Intime") at intime.co.in, and also on the website of Link Intime India Private Limited ("Link Intime") at intime.co.in, and also on the website of Link Intime India Private Limited ("Link Intime") at intime.co.in, and also on the website of Link Intime India Private Limited ("Link Intime") at intime.co.in, and also on the website of Link Intime India Private Limited ("Link Intime") at intime.co.in, and also on the website of Link Intime India Private Link Intime Intime

REMOTE E-VOTING AND E-VOTING AT THE AGM

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings, the Company has engaged services of Link Intime for providing remote e-voting facility prior to AGM ("remote e-voting") and e-voting at the time of AGM for all its members to cast their vote on all the resolutions set out in the Notice of 15th AGM.

Cut-off date for e-voting	Thursday, 1 st August 2024	
Commencement of Remote e-voting	9:00 a.m. (IST) on Monday, 5 th August 2024	
Conclusion of Remote e-voting 5:00 p.m. (IST) on Thursday, 8th August 2024		
Members who will be present at the AGM through VC/OAVM and who have not cast their vote by remote e-voting, will be eligible t		

exercise their right to vote during the AGM. Members who have cast their vote by Remote e-voting prior to the AGM may also attend and participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again.

Accordingly, members may cast their votes through remote e-voting and e-voting at the AGM by following the instructions mentioned in

the Notice. Once the vote on a Resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently.

The Company has appointed Mr. Alwyn D'Souza (Membership No. FCS 5559) of M/s. Alwyn D'Souza & Co., Practising Company Secretaries and failing him Mr. Jay D'Souza (Membership No. FCS 3058) of Jay D'Souza & Co., Practicing Companies Secretaries, to as a Scrutinizer for monitoring remote e-voting process and e-voting at the AGM in fair and transparent manner. The results of e-voting shall be declared not later than 48 hours from conclusion of the AGM. The results declared along with the Scrutinizer's Report shall be

ommunicated to the Stock Exchanges and will be placed on the website of the Company at <u>www.sapphirefoods.in</u> and on the website

of Link Intime instavote.linkintime.co.in.

Members will be able to attend the 15th AGM through VC/OAVM facility provided by Link Intime by using their Remote e-voting login redentials and by following the instructions mentioned in the Notice.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and is holding shares as of the cut-off date i.e., Thursday, 1" August 2024, may obtain the login ID and password by sending a request at instameet@ linkintime.co.in, However, if he/she is already registered with Link Intime for Remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.

Members who need assistance before or during the AGM, can contact Link Intime on <code>instameet@linkintime.co.in</code> or Contact on: - Tel 022-49186175.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining th AGM. manner of casting vote through Remote e-voting or through e-voting during the AGM.

For **Sapphire Foods India Limited**By Order of the Board of Directors

Company Secretary & Compliance Officer

Sachin Dudam

Place: Mumbai Date : 17th July, 2024

Cipla Limited Cipla

CIN: L24239MH1935PLC002380

Regd. Office: Cipla House, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai -400 013 Tel. No.: +91 22 4191 6000 • Fax No.: +91 22 4191 6120 E-mail: cosecretary@cipla.com • Website: www.cipla.com

NOTICE OF THE 88TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO-VISUAL MEANS, RECORD DATE AND FINAL DIVIDEND

This notice is being published in compliance with the provisions of various circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and the Securities and Exchange Board of India (SEBI), and the other applicable provisions, if any, with regard to the Annual General Meeting (AGM), e-voting, record date and final dividend.

We hereby notify as follows

- 1. The 88th AGM of the Company will be held through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM), on Tuesday, 20th August 2024 at 3:00 pm IST to transact the businesses that will be set forth in the Notice of the Meeting.
- 2. Notice of the AGM and the Annual Report for the financial year 2023-24 (i) will be sent through email to all shareholders whose email addresses are registered with the Company / Depositories, and (ii) will also be uploaded on the website of the Company at www.cipla.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of the National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com.

3. Manner of casting vote(s) through e-voting:

- The shareholders will have an opportunity to cast their vote on the businesses that will be set forth in the Notice of the AGM through e-voting.
- b) The procedure for e-voting for the shareholders holding shares in dematerialised mode, physical mode and for those who have not registered their email addresses, will be provided in detail in the Notice of the AGM. The procedure will also be uploaded on the website of the Company at www.cipla.com.

4. Manner of registering / updating email address and/ or other KYC details:

- a) The shareholders who are holding shares in physical mode and have not registered or updated their email IDs and/or other KYC details, are requested to submit requisite request forms along with supporting documents to the Company's Registrar and Share Transfer Agent i.e., KFin Technologies Limited, either at its office at KFin Technologies Limited (Unit: Cipla Limited) Selenium, Tower B, Plot No.: 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Telangana 500032,; or by email at einward.ris@kfintech.com. The format of various request forms are available on the website of the Company at https://www.cipla.com/investors/corporate-governance.
- b) Shareholders who are holding shares in dematerialised mode and have not registered or updated their email IDs and/or other KYC details, are requested to register / update the same along with any other pending KYC updation with their relevant depository participants.
- c) With effect from 1st April, 2024, as per the SEBI Circular dated 10th June, 2024, shareholders holding shares in physical form and who have not completed any of their KYC details viz., PAN, contact details, bank account details and specimen signature, will be eligible (i) to lodge grievance or avail any service request from the RTA, (ii) to receive dividend, only upon completion of KYC details.

5. Dividend and Record date:

Place: Mumbai

Date: 17th July 2024

- a) The Board of Directors have recommended a final dividend of Rs. 13/- per equity share for the year ended 31st March 2024. Upon approval at the AGM, the dividend will be paid to those members whose names will appear in the Company's Register of Members as at the close of business hours on Friday, 2nd August 2024 i.e., record date.
- b) Shareholders are requested to validate and update their bank account details to receive dividends directly into their bank accounts. Shareholders holding shares in physical and dematerialised mode are requested to update the same by following the process as mentioned in point 4 (a) and (b) respectively.
- c) The Company will endeavour to pay the final dividend within seven working days from the date of approval but not later than 30 days from the date of the ensuing AGM.

6. Important information about tax deduction at source on Dividend:

- a) Shareholders may note that as per the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, dividends paid or distributed by Companies after 1st April 2020 is taxable in the hands of the recipient. Therefore, the Company shall be required to deduct tax at source at the time of making payment of the final dividend to the shareholders. The rate of tax to be deducted depends on the residential status of the shareholder, and documents submitted by the shareholder and accepted by the Company.
- b) A detailed note providing particulars of rate of tax to be deducted, documents to be submitted and the procedure to be followed by different categories of shareholders is provided on the website of the Company at https://www.cipla.com/sites/default/files/Taxation_of_Dividend_Distribution_in_India.pdf and also forms part of the notes to the Notice of the AGM

For **CIPLA LIMITED**

Rajendra Chopra
Company Secretary
ICSI Membership No: A12011

HIREN WAHEN BUILDTECH PVT LTD

Address: High cliff, No.1158, Sy No.86/4, 86/6, Panathur Main Road, Marathahalli, Bangalore - 560103.

Extract of Audited Standalone Financial Results for the Quarter and Year Ended March 31,2024

	Quarter ended			Year ended		
Particulars	March 31, 2024 Audited	December 31, 2023 Unaudited	March 31, 2023 Audited	March 31, 2024 Audited	March 31, 2023 Audited	
Total Revenue	244.10	-	19.92	308.39	19.92	
Profit before tax from Continuing Operations	-	-	-	13.85	-	
Profit after tax from Continuing Operations (A)	-	-	-	10.36	-	
Profit / (Loss) from Discontinued Operation						
(net of tax) (B)	15.46	-23.82	19.31	31.54	19.13	
(Loss) / Profit for the period / year (A+B)	15.46	(23.82)	19.31	41.91	19.13	
Total Other comprehensive Income / (loss)						
from Continuing Operations	-	-	-	-	-	
Total Other comprehensive Income / (loss)						
from Discontinued Operations	-	-	-	-	-	
Profit / (loss) attributable to equity holders						
of the parent	15.46	(23.82)	19.31	41.91	19.13	
Total Other comprehensive income / (loss)						
attributable to Equity holders of the parent	-	-	-	-	-	
Paid up Equity Share Capital						
(Face Value of Rs. 10/- per share)	10	10	10	10		
Other equity (excluding revaluation reserves)	-	-	-	-		
Earnings Per Equity Share (face value of						
Rs. 10/- each),(not annualised for the quarter)	15.46	(23.82)	193.12	41.91	191.26	
Continuing Operations						
Basic (in Rs.)	-	-	-	10.36	-	
Diluted (in Rs.)	-	-	-	-	-	
Discontinued Operation						
Basic (in Rs.)	15.46	(23.82)	193.12	31.54	191.26	
Diluted (in Rs.)	-		-	-	-	
Continuing and Discontinued Operation	45.40					
Basic (in Rs.)	15.46	(23.82)	193.12	41.91	191.26	
Diluted (in Rs.)	•	•	-	-	-	
Notes:						

Notes:

Total Income

Profit before tax

- The financial Results have been prepared in accordance with the Accounting Standards notified under Section 133 of the Companies Act, 2013, and in terms of Regulation 33 of the Listing Requirements.
- 2) The above is an extract of the detailed format of Audited standalone financial results for the quarter and year ended March 31, 2024 filed with the stock exchange under Regulation 33 of the Listing Requirements. The full format of the Audited financial results (standalone) for the quarter and year ended March 31,2024 is available on the Company's website i.e. www.hwbuildtech.com under Investor Information section and on the stock exchange website i.e. www.bseindia.com
 3) The key standalone financial information is as under:

244.10

20.67

Profit after tax 15.46 (23.82) 19.31 41.91 19.1



CELLO WORLD LIMITED

Regd. Office: 597/2A, Somnath Road, Dabhel, Nani Daman, Daman & Diu - 396 210. (India) Corporate Office: Cello House, Corporate Avenue, 'B' Wing, 8th Floor, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400 063, (India),

(23.82)

19.92

19.37

308.39

45.80

19.92

19.18

Tel. No.: 022 – 69970000; **CIN:** U25209DD2018PLC009865

Email: grievance@celloworld.com; Website: www.corporate.celloworld.com

INFORMATION REGARDING 6TH ANNUAL GENERAL MEETING (AGM) OF CELLO WORLD LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC")/OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OVAM")

Members may please note that the 6th Annual General Meeting ("AGM") of the Members of Cello World Limited ("the Company") is scheduled to be held on Saturday, 10th August, 2024 at 03.30 p.m. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") (herein after referred to as "electronic mode") to transact the business, as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Rules made thereunder and General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, and subsequent circulars issued in this regard, the latest one being General Circular No. 09/2028 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/16 dated October 07, 2023 issued by SEBI and other circulars issued in this regard, which permit the holding of AGM through electronic mode, without the physical presence of the Members at a common venue.

Members can attend and participate in the AGM through electronic mode only. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through electronic mode shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Act.

As per the aforesaid MCA and SEBI circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2023-24 are being sent in due course of time by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s) and/or Link Intime India Private Limited ("RTA"). The physical copies of the Notice of AGM along with Annual Report shall be sent to those members who request for the same by sending an email at grievance@celloworld.com. The Notice of AGM and Annual Report for the financial year 2023-24 will also be available on the Company's website www.corporate.celloworld.com as well as on the website of BSE Limited at www.bseindia.com and The National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

In order to facilitate receipt of dividend directly through Electronic Clearing System (ECS), Members are requested to opt for electronic credit of dividend.

 Members holding shares in the demat form are requested to provide details to NSDL/CDSL through their respective depository participants.

For Members who have not updated their bank account details, dividend warrants/demand drafts will be sent to their registered address in due course.

Manner of registering/ updating email addresses:

In case the Member has not registered their email address/ Bank account particulars with the Company/RTA/Depositories, the following instructions are to be followed:

(i) In the case of Shares held in Demat mode:

The Member may please contact the Depository Participant ("DP") and register the email address in the demat account as per the process followed and advised by the DP

Manner of casting vote through e-voting: The Company is providing remote e-voting facility ("e-voting") to all its Members to cast their

votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM. Detailed procedure for e-voting is provided in the Notice of the AGM. Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. August 02, 2024 may cast their votes electronically through remote evoting by obtaining the login ID and password by sending a request at rnt.helpdesk@linkintime.co.in

Book Closure and Final Dividend:

The Board has recommended Final Dividend of Rs. 01.50/- per share i.e. 30% on Equity Shares of face value of Rs. 5/- each at their meeting held on May 23, 2024. The dividend if sanctioned at the AGM, will be paid subject to deduction of Tax at Source to those members who hold shares either in physical form or in dematerialized form on the close of Friday, August 2, 2024. The dividend will be credited/dispatched to the Members on or after August 15, 2024.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will be closed from Saturday, August 3, 2024 to Saturday, August 10, 2024 (both days inclusive) for the purpose of the 6 th AGM of the Company and for the payment of Dividend.

Tax on Dividend:

Pursuant to the amendments introduced in the Income Tax Act, 1961 ('the IT Act') vide Finance Act, 2020, w.e.f. April 1, 2020, dividend income is taxable in the hands of the Members and the Company is required to deduct tax at source ('TDS') from dividend paid to the Members at rates prescribed in the Income Tax Act, 1961 (the 'IT Act'). To enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and / or update their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their DPs or in case shares are held in physical form with the Company/Registrar by submitting the written request duly signed by the first named Member along with self-attested copies of the above documents latest by July 31, 2024. Detailed communication in this regard is provided in the Notice of the AGM.

For Cello World Limited Sd/-Hemangi Trivedi Company Secretary & Compliance Officer

Date : July 17, 2024 Place : Mumbai JM FINANCIAL

जेएम फायनान्शियल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेन्टिडी नंबरः यु६७१९०एमएच२००७पीएलसी७४२८७ नोंदणीकृत कार्यालयः ७वा मजला, सिनर्जी, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०००२५.

संपर्क व्यक्तीः (१) वैदेही बिंडला - ९८२१५३७३८६, (२) रोहन सावंत - ९८३३१४३०१३, (३) यश ओझा - ०२२ - ६२२४ १६७६ ई-लिलाव विक्री सूचना - नवीन विक्री

पिरामल कॅपिटल ॲण्ड हाऊसिंग फायनान्स लि. (पूर्वी दिवाण हाऊसिंग ॲण्ड फायनान्स कॉपोरेशन लि. अशी ज्ञात) ने जेएमएफएआरसी-आरण्य- ट्रस्ट चे ट्रस्टी म्हणून तिच्या क्षमतेल कार्यरत जेएमएफएआसमी (जेएम) (यानंतर अभिहस्तांकीती असा उद्घेख) च्या नावे दिनांक मार्च २९, २०२३ रोजीच्या अभिहस्तांकन करारांद्रोर (''अभिहस्तांकन करार' सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ऑसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ (''सरफैसी ऑक्ट'') च्या कलम ५(१)(बी) अंतर्गत त्यावरील सर्व हक्क, नामाधिकार आणि हितसंबंधासह त्यातील निर्माण केलेल्या तारण हितसंबंधासह एकत्रित कर्जाचे पूल (खालील नमूद कर्जासह) अभिहस्तांकित केले आहेत. सदर सूचित काण्यात येते की, पीसीएचएफएल ला अभिहस्तांकन/सेवा कराराद्वारे सर्व परिचालन आणि प्रक्रियेची सुविधा देण्यासाठी सेवा पुरवठादार/कलेक्शन एजंट म्हणून कृती करण्यासाठी

कर्जदारांकडून थकीत रकमेच्या वसूलीसाठी **सरफैसी ॲक्ट, २००२** अंतर्गत तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी येथील खालील नमूद तारण मत्तेच्या घेतलेल्या कब्जाला अनुसरु-''जे आहे जेथे आहे तत्याने'', ''जे आहे जसे आहे तत्याने'' आणि ''जे काहि आहे तेथे आहे तत्याने'' प्रत्यक्ष कब्जात असलेल्या अशा येथील खालील वर्णिलेल्या स्थावः

मळकताच्या खरदाकारता निम्नस्वाक्षराकाराद्वार प्रस्ताव मागावण्यात यत आहत.					
कर्ज कोड/ शाखा/	मागणी सूचनेची	मिळकतीचा पत्ता-अंतिम	राखीव किंमत	इसारा अनामत	थकबाकी रक्कम
कर्जदार/सह-कर्जदार/	तारीख आणि रक्कम			रक्कम (इअर)	(09-00-2028)
हमीदाराचे नाव				(आरपी च्या १०%)	
कर्ज कोड क्र.:	दिः १६-०६-२०२०,	ते सर्व भाग आणि विभाग असलेल्या मिळकतीचा विस्तार	₹. २७०००००/-	रु. २७००००/-,	रु. ४९४५२६७/-,
२३९०००००८३८,	रु. २६५८६६१/-	:- फ्लॅट क्र. ३०२, ३रा मजला, सी विंग, प्रना गायरी	(रु. सत्तावीस	(रु. दोन लाख सत्तर	(रु. एकोणपन्नास
बदलापूर (शाखा),	(रु. सञ्बीस लाख	कॉम्प्लेक्स, मोहन विलोज्च्या जवळ, गायरी कॉम्प्लेक्स,	लाख मात्र)	हजार मात्र)	लाख पंचेचाळीस
जीवन धर्मराज धिवरे (कर्जदार),	अठावन्न हजार सहाशे	मोहन विलोज्च्या जवळ, शिरगाव, ठाणे, महाराष्ट्र, भारत			हजार दोनशे सदुसष्ट
	एकसष्ट मात्र)	४२१५०३, सीमाबद्धता :- उत्तर : पनवेलकर इस्टेट,			मात्र)
		दक्षिण : मोहन विलोज्, मोकळा प्लॉट, मोकळा प्लॉट			
कर्ज कोड क्र.:	दिः २२-०५-२०२१,	ते सर्व भाग आणि विभाग असलेल्या मिळकतीचा विस्तार	रु. २१५१५००/-	रु. ३७६३५००/-,	रु. २५९८८४६/-,
२५१०००००३३५,	रु. १६६६८२२/-,	:- एफ क्र. १०५, १ला मजला, ए विंग, इमारत क्र. डी,	(रु. एकवीस लाख	(रु. सदतीस लाख	(रु. पंचवीस लाख
कर्जत (शाखा), मनिष गंगाराम	(रु. सोळा लाख	प्रना औदुंबर अपार्टमेंट, बोराड पाडा रोड, बोराड पाडा	एकावन्न हजार	त्रेसष्ट हजार पाचशे	अठ्ठ्यान्नव हजार
कुडतरकर (कर्जदार), रेखा पांडुरंग	सहासष्ट हजार आठशे	औदुंबर अपार्टमेंट, बोराड पाडा रोड, बोराड पाडा रोड,	पाचशे मात्र)	मात्र)	आठशे सेहेचाळीस
शिर्के (सह कर्जदार १)	बावीस मात्र)	बोराड पाडा रोड, मोतीराम लेक व्ह्य च्या जवळ, ठाणे,			मात्र)
		महाराष्ट्र भारत ४२१५०३, सीमाबद्धता :- उत्तर : बोराड			
		पाडा रोड, दक्षिण : मोकळा प्लॉट / बांधकामांतर्गत			
		इमारत प्रगती ब्लाईंड पर्सन स्कुल वल्लभ अपार्ट.			

ई-लिलावाची तारीखः २२-०८-२०२४, स. ११.०० ते दु. २.०० (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह), बोली सादर करण्याची अंतिम तारीखः २१-०८-२०२४, दु. ४.०० पूर्वी

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.jmfinancialarc.co me/Assetsforsale किंवा https://www.bankauction.in मध्ये दिलेल्य

कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना सरफैसी ॲक्ट अंतर्गत ३० दिवसांची सांविधिक विक्री सूचना वरील नमूद कर्जदार/हमीदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत उपार्जित व्याजासह संपूर्ण कलम १३(२) सूचनेत नमूद केलेली रक्कम करण्यासाठी याद्वारे सूचित करण्यात येत आहे कसूर केल्यास मिळकतीचा लिलाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काहि असल्यास कर्जदार/हमीदारांकडून व्याज आणि खर्चासह वसूल करण्यात येईल.

(प्राधिकत अधिकारी) (आरण्य- ट्रस्ट) दिनांक : १८-०७-२०२४ ठिकाण: मुंबई

NOTICE-CUM-ADDENDUM

Notice is hereby given that the Board of Kotak Mahindra Asset Management Company Limited and Kotak Mahindra Trustee Company Limited have approved the proposal to change in the existing option available in Kotak Nifty 1D Rate Liquid ETF i.e From "Daily Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) reinvestment" to "Growth Option".

1. Name of the Scheme/s: Kotak Nifty 1D Rate Liquid ETF

2. Proposed Change:

It is proposed to change in the existing option available in Kotak Nifty 1D Rate Liquid ETF i.e. From "Daily Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) reinvestment" to "Growth Option"

Rationale:

Investing via the Growth option helps in growing the NAV as it reinvests the profits back into the fund leading to higher potential returns over time due to the effect of compounding interest, which is making it easier and more convenient for investors. With the current tax provisions, tax is applicable on each dividend declaration, which under growth option are applicable only when returns are realized

Hence it is proposed to change the existing IDCW option for Kotak Nifty 1D Rate Liquid ETF to Growth Option.

Particulars	Existing Scheme Features	Proposed Scheme Features (Changes highlighted in Bold)
1. Option	Currently, there are no plans under the Scheme. The Scheme shall have only one option which shall be daily Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) reinvestment. The AMC/Trustee reserve the right to introduce Option(s) as may be deemed appropriate at a later date.	The Scheme shall have only one option which shall be the growth option .
2. IDCW Option/ Frequency and Record date	The Scheme will declare IDCW at a daily frequency, subject to availability of distributable surplus. IDCW declared on daily basis will be compulsorily reinvested in the Scheme. Units arising out of IDCW reinvestment will be extinguished and paid out to the investors on a weekly basis i.e. payout on Monday of the following week. In case the payout date falls on a non-business day the payout will be done on the immediate following business day.	Nil
3. Cut off timing for subscriptions/ redemptions/ switches	For Purchase/ Redemption directly from the fund on any business day: a. upto 3.00 p.m. on a business day, the NAV of such business day. b. After 3.00 p.m. on a business day, the NAV of the following business day. Pursuant to para 3.6.2 of SEBI Master	Pursuant to para 3.6.2 of SEBI Master Circular No SEBI/HO/IMD/IMD-PoD-1/P/CIR/2024/90 date: June 27, 2024, Direct transactions by MMs or othe eligible investors with AMCs shall be at intra-day NA\ based on the actual execution price of the underlying portfolio. Liquidity window for Investors of ETFs with AMCs:

In accordance with para 3.6.6 of SEBI Master Circular No. SEBI/HO/IMD/IMD-PoD-1/P/CIR/2024/90 dated June 27, 2024, Investors other than Market Makers and Large Investors can directly approach the AMC for redemption of units of ETFs, for transaction of upto INR 25 crores or such other amount as may be specified by SEBI from time to time without any exit oad or such other amount as may be specified by SEBI from time to time, in case of the following

- a) Traded price (closing price) of the ETF units is at discount of more than 1% to the day end NAV for 7 continuous trading days, or
- b) No quotes are available on stock exchanges for 3 consecutive trading days, or
- c) Total bid size on the exchange is less than half of creation units size daily, averaged over a period of 7 consecutive trading days

In such a scenario valid applications received from investors for redemption upto 3 p.m. on any trading day, shall be processed by the AMC at the closing NAV

Such instances shall be tracked by the AMC on an ongoing basis and incase if any of the abovementioned scenario arises the same shall be disclosed on the website of the AMC.

Note: All other features of the Scheme except those mentioned above will remain unchanged.

Circular No. SEBI/HO/IMD/IMD-PoD-

1/P/CIR/2024/90 dated June 27, 2024,

the aforesaid cut off timing shall not be

applicable for direct transaction with

AMCs by MM and other eligible investors.

- 5. This alteration is considered as change in the fundamental attributes in line with Regulation 18(15A) and Regulation 25(26) of the SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 ("MF Regulations"). The scheme does not levy exit load on investors at the time of redemption. We intend to provide reasonable time period for investors to understand make a conscious decision for continuing with their investments in the scheme. In the given context, effective from July 29, 2024, the existing IDCW option shall change to Growth Option. A notice informing the same will be published in newspapers in accordance with Regulation 18(15A) and Regulation 25(26) of the SEBI (Mutual Funds) Regulations,
- The Board of Directors of Kotak Mahindra Asset Management Company Limited and the Board of Directors of Kotak Mahindra Trustee Company Limited, have approved the above proposed changes. Further, SEBI, vide email dated July 16, 2024, has communicated its no-objection for the proposed changes.
- The above information is also available on the website of Kotak Mahindra Mutual Fund Mutual viz., <u>www.kotakmf.com</u>.
- Please note that unit holders who do not opt for redemption on or before July 29, 2024 shall be deemed to have consented to the changes specified herein above and shall continue to hold units in the scheme of Kotak Mahindra Mutual Fund. In case the unit holders disagree with the aforesaid changes, they may sell/redeem their units on the Stock Exchanges during the trading hours before the effective date.
- 9. It may be noted that the option to redeem is purely optional and not compulsory. If the Unit holder has no objection to the aforesaid change, no action is required to be taken and it would be deemed that such Unit holder has consented to the
- 10. The expenses related to the proposed changes and other consequential changes as outlined above will not be charged to the unit holders of the Scheme of the Fund.

Redemption / switch-out of units from the Scheme may entail capital gain/loss in the hands of the unitholder. For unit holders who opt to redeem their investments on or before the effective date, the tax consequences as set forth in the Statement of Additional Information of the Fund and Scheme Information Document of relevant scheme of the Fund would be applicable. In case of NRI investors, TDS shall be deducted from the redemption proceeds in accordance with the prevailing income tax laws. In view of the individual nature of tax consequences, Unitholders are advised to consult their professional tax advisors for tax advice.

All other terms and conditions as provided in the Scheme Information Document (SID)/Key Information Memorandum (KIM) of the Scheme shall remain unchanged.

This addendum forms an integral part of Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) of the scheme.

> For Kotak Mahindra Asset Management Company Limited Investment Manager – Kotak Mahindra Mutual Fund

Mumbai July 17, 2024 **Authorised Signatory**

Any queries / clarifications in this regard may be addressed to: Kotak Mahindra Asset Management Company Limited CIN: U65991MH1994PLC080009 (Investment Manager for Kotak Mahindra Mutual Fund) 6th Floor, Kotak Towers, Building No. 21, Infinity Park, Off: Western Express Highway Goregaon - Mulund Link Road, Malad (East), Mumbai 400097.

Phone Number: 18003091490 / 044-40229101 • Email: mutual@kotak.com • Website: www.kotakmf.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

कब्जा सूचना

त्याअर्थी, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (पूर्वी जनलक्ष्मी फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड **अशी ज्ञात)** चे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअलल असेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) हल्स २००२ चे नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तीच्या आधारे कर्जदार/सह-कर्जदारांना त्यांच्या नावासमोरील रक्कमेसह सदर सूचनेमध्ये नमूद अशा लागू दराने त्यावरील त्र्याज च्यासह भरणाच्या आणि/किंवा वसुलीच्या दिनांकापर्यंत पुढील व्याज लागू असलेले अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचनेच्या प्राप्ती पासून **६० दिवसांत** चुकती करण्यासाठी **मागणी सूचना** जारी केली आहे.

अ.	कर्जक्र.	कर्जदार/	रोजी प्रमाणे १३(२)	दिनांक/वेळ
क्र.		सह-कर्जदार/	सूचना दिनांक/	आणि
		हमीदार/गहाणदार	थकीत देय (रु.)	कब्जा प्रकार
?	४५६३९४३००००२०३	१) नेत्रा राकेश	१४.०५.२०२४	दिनांक:
		नेमाडे,	रु. ८,८७,७०४.८४	१६-०७-२०२४
		२) राकेश यशवंत	(रुपये आठ लाख सत्त्याऐंशी	वेळ:
		नेमाडे	हजार सातशे चार आणि	स. ८: १० वा.
			चोऱ्याऐंशी पैसे मात्र)	सांकेतिक कब्जा
			१३.०५.२०२४ रोजीस	
	77 7	`	· · · · · · · · · · · · · · · · · · ·	,

तारण मत्तेचे वर्णन : सर्व्हें क्र.१४०, प्लॉट क्र.६५, वेस्ट नॉर्थ कॉर्नर, ब्लॉक क्र.०४, श्रीराम पार्क, जळगाव ४२५००१ येथे स्थित आणि असलेले जमिन मोजमापित चे ते सर्व भाग आणि विभाग., वर किंवा त्यादिशेनेः पूर्वकडेः ब्लॉक क 3 आणि ओपन डकक्ट यांची मिळकत. पश्चिमेकडेः प्लॉट क्र.६४, दक्षिणेकडेः ब्लॉक क्र.१ आणि

वापरलेली जिमन आणि रस्ता या	 ांची मिळकत, उत्तरेकडेः स	व्हिंक्र.१३६.	
४५७९९४२०००३७५०	१) गणेश साताप्पा	०९.०५.२०२४	दिनांक:
व ४५७९९८०००००३९	येवले,	रु. १०,१७,४६१.०४	१६.०७.२०२४
	२) मंगल गणेश	(रुपये दहा लाख सतरा हजार	वेळ:
	येवले	चारशे एकसष्ट आणि पैसे चार	दु. १२:३० वा.
		मात्र)	सांकेतिक कब्जा
		०७.०५.२०२४ रोजीस	
तारण मत्तेचे वर्णन : गट क्र.	५/१/२/५, प्लॉट क्र. १	१३, पंचगंगा सहकारी गृहनिर्माण र	संस्था मर्यादित, मौजे

सलगरवाडी, उत्तर सोलापर, जि. सोलापर - ४१३००१ येथे असलेल्या आणि स्थित मोजमापित १५३,५२ चौ. मी. जिमन धारक स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. कडे किंवा त्यादिशेने: पूर्वेला: प्लॉट क्र. १४, **पश्चिमेला:** रस्ता**, दक्षिणेला:** सर्व्हे क्र. १२, **उत्तरेला:** रस्ता

४५६३९४२०००३७२२ १. अजमल राजाराम 90.08.7078 रु.७,४९,३८२/-१६.०७.२०२४ वेळ: . संजूबाई राजारा (रुपये सात लाख एकोणपन्नास हजार तीनशे स. ११:३० वा राठोड सांकेतिक कब्ज ब्याऐंशी मात्र) रोजीस 09.08.2028

तारण मत्तेचे वर्णन: गट क्र.३३, ब्लॉक क्र.३, प्लॉट क्र.१३, मौजे कुसुंबे खुर्द, ता आणि जिल्हाः जळगाव-४२५००१ येथे स्थित आणि असलेले जमिन मोजमापित ०.६०१८ आर चौ.मी. स्थावर मिळकत असलेले चे ते सर्व भाग आणि विभाग., वर किंवा त्यादिशेनेः पूर्वकडेः प्लॉट क्र.१४, पश्चिमेकडेः ब्लॉक क्र.२, दक्षिणेकडेः रस्ता आणि ब्लॉक सुविधाधिकार, उत्तरेकडेः प्लॉट क्र.१०.

8	४५७८९४३००००८२८	१) श्रीकांत मोहन	१०.०५.२०२४	दिनांक:
	४५७८९४३००००८६७	सावते,	रु. ८,६०,११०.००	१६.०७.२०२४
		२) सोयराबाई	(रुपये आठ लाख साठ हजार	वेळ:
		श्रीकांत सावते,	एकशे दहा मात्र)	स. ११:३० वा.
		३) मोहन राघोजी	०८.०५.२०२४ रोजीस	सांकेतिक कब्जा
		सावते		

तारण मत्तेचे वर्णन : ग्रामपंचायत घर क्र. २७, मौजे दाभाड, ता. अर्धापूर, जि. नांदेड - ४३१७४५ येथे ते सर्व भाग आणि विभाग. कडे किंवा त्यादिशेने: पूर्वेला: ग्रामपंचायत रस्ता, पश्चिमेला: ३ फूटांची सार्वजनिक लेन, दक्षिणेला: निवत्ती सर्यवंशी यांचे घर, उत्तरेला: शिवाजी सर्यवंशी,

४५६३९४२००००४७२	१. विजेंद्र सुरेश	१८-०४-२०२४	दिनांक:
आणि	कुवर	रु.८,९८,९७८.५०/-	१६.०७.२०२४
४५६३९४३००००१६६	२. अनिता विजेंद्र	(रुपये आठ लाख	वेळ:
	कुवर	अठ्ठयाण्णव हजार नऊशे	स. ११.२५ वा.
		अट्टयात्तर आणि पन्नास	सांकेतिक कब्जा
		पैसे फक्त)	
		रोजीस १४.०४.२०२४	
	आणि	आणि कुवर ४५६३९४३००००१६६ २. अनिता विजेंद्र	आणि कुवर ह.८,९८,९७८.५०/- ४५६३९४३००००१६६ २. अनिता विजेंद्र (रुपये आठ लाख कुवर अट्टयाण्यव हजार नऊशे अट्टयात्तर आणि पन्नास पैसे फक्त)

तारण मत्तेचे वर्णन : प्लॉट क्र.२४, ईस्ट साइड भाग, गट क्र.६/१/२, वेस्ट साइड ब्लॉक क्र.२, मौजे कुसुंबे केएच... जळगाव=x२५००३ येथे स्थित आणि असलेले जमिन मोजमापित ० ५९९ आर चौ मी. स्थाव मिळकत असलेले चे ते सर्व भाग आणि विभाग., वर किंवा त्यादिशेनेः पूर्वकडेः प्लॉट क्र.२४ चे ब्लॉक क्र.१, पश्चिमेकडेः प्लॉट क्र.२४ चे उर्वरित प्लॉट, दक्षिणेकडेः प्लॉट क्र.२५, उत्तरेकडेः ९ मीटर रोड आणि या

ज्याअर्थी वरील नमूद कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी थकीत रकमेची परतफेड करण्यास कसूर केली असल्याने वरील नमूद कर्जदारांना आणि जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकाऱ्यानी वरील नमूद दिनांकारोजी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३ (४) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तींचा वापर करून वरील नमूद मिळकत/तारण मत्तेचा **सांकेतिक कब्जा** घेतला. वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदांरानी आणि सर्वसामान्य जनतेला यादारे इशारा देण्यात येते की. उपरोक्त मिळकत/तारण मत्ते सह कोणताही व्यवहार करू नये. सदर मिळकत/तारणमत्तेसह कोणताही व्यवहा केल्यास हा **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** च्या अधीन राहिल

ठिकाणः जळगाव/सोलापूर/नांदेड/ महाराष्ट्र सही / - प्राधिकृत अधिकारी



जना स्मॉल फायनान्स बॅक

(शेड्युल्ड कमर्शियल बँक)

<u>नोंदणीकृत कार्यालयः</u> दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि बंगळुरू - ५६००७१. <u>शाखा कार्यालय</u>: कार्यालय क्र. ७०४/७०५, मोदी प्लाझा, लक्ष्मीनारायण थिएटरसमोर, मुकुंद नगर, सातारा रोड, पुणे-४११०३७

फेडबॅक फायनान्शियल सर्व्हिसेस लि. लिलाव सूचना सदर तमाम जनतेला कळविण्यात येत की, फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लि. ने खात्याच्या (खालील नमुद) मालकीच्या सोने दागिण्यांचा लिलान करण्याचे ठरविले आहे, जे थकीत बनले आहे किंवा ग्राहकांनी कसूर केली आहे किंवा मार्जिनचे उल्लंघन केले आहे. लिलाव **सोमवा**

२९-०७-२०२४ <mark>रोजी स. १०.०० ते दु. १२.०० वा.</mark> दरम्यान संबंधित विनिर्दिष्ट शाखेत करण्यात येईल. सदर लिलाव प्रक्रिया संपेपर्यंत सुरु राहील

<mark>अडत पेठ</mark> ०२३०-२४३४३०३ **एफईडीजीएल००६५**००१७६७४, ००१४४७०, ००१४४९३, ००१४५००, ००१४५०४, ००१४५१२ ०९४५२७, ००१४५४५, ००१४५४७, ००१४५५२, ००१४५५६, ००१४५६०, ००१४५६१, ००१४५७५, ००१४५८५, ००१४५९० , १९५५×२ ००१७६७३ प्रगेली ७४४८८८० प्रफर्दडीजीपल००७२०००२७७६ ०००२७८१ ०००२७८९ अकलउ .६०५८४६०८३ **एफईडीजीएल०४८६**०००२७८३, ०००२७८९, ०००२८०२, ०००२८०७, ०००२८९९, ०००२८२०, ०००२८२१ २००२८३२ अजेश्रर ९४२१८९३६७८ **एफर्इडीजीएल०४७१**०००४४३१. ०००४४३५. ०००४४५६. ०००४४६१. ०००४४९८. ०००४५०२ ००४५०७, ०००४५१६, ०००४५२१ अलीबाग ८८८८६४६१२३ **एफईडीजीएल०४९०**०००३६२४, ०००२१९०, ०००२१९५, ०००२२०१ ०००२२२०, ०००२४२५ अस्तमाथ ७४४८८८०५२४४ एफईडीजीएल२५०००४०४२, ०००४०४०, ०००४०४६, ०००४६४४ एफईडीबीडी०१५००००१२२ अमरावती ९०८७०१२३३१ एफईडीजीएल००८५०००६२४१, ०००६२२०, ०००६२२८, ०००६२४३, ००८५७२ औरंगाबाद सिडको ०२४०-२४८२१२२ एफर्डडीजीएल००८७०००६६३१. ०००६६४३ औरंगाबाद–क्रांती चौव ९११२०५१००९ **एफईडीजीएल०३५१**०००६२०८, ०००६२२३, ०००६२२८, ०००६२३१, ०००६२३८, ०००६२४९, ०००६२५५७ **बदलाप्**र . ७९०९५७५७९ **एफईडीजीएल०३९१**०००२४४३, ०००२४५२, ०००३८४२, ०००३८६८ <mark>बारामती</mark> ९८८३१२१०१८ एफईंडीजीएल०३७५०००५८५५, ०००५८९३, ०००५८९७, ०००५९१०, ०००५९१६ <mark>बीड</mark> ७७६८००५५५५ एफईंडीजीएल०५२००००९१५, ००००९२९, ००००९३८ भिवंडी ९६९४७१०८८ एफईंडीजीएल०४९६०००११८२ भोसारी ४४८८८०५३९/८३७९९०९९६६ **एफईडीजीएल०१२६**०००६७५१, ०००६७५४, ०००६७८०, ०००६७८९, ०००६७९३ <mark>बिबेवाडी</mark> ०२० २४४१११७७ एफर्इंडीजीएल००७५२००७०३६, ०००७०४५ एफर्इंडीबीडी००७५००००८२ चाकण ०२१३५-२४९४१७ एफर्इंडीजीएल००६६०००६५६४, ०००६५६५, ०००६५७२, ०००६५०९, ०००६६०४ चंदन नगर ७४४८८८०५१९ **एफईडीजीएल००५६**०००५६८९, ०००४४३१, ०००४४३५, ०००४४४२, ०००४४६४, ०००४४७७, ०००५६११, ०००५६१२ . एफईडीडीएस००५६०००१०८३ चंद्रपूर ९४२१८७८९३९ एफईडीजीएल०४७००००२४२०, ०००२४३४, ०००१३९२, ०००१३९८ २००१४००, ०००१४०२, ०००१४०५, ०००१४०८, ०००१४१२, ०००१४१७, ०००१४४८, ०००१४२२, ०००१४२३, ०००१६८४ २००२३८३, ००००२४४८ चिचचड ०२०-२७३५७६६७ **एफईडीजीएल००७१**०००६६९०, ०००५२०३, ०००५२२३, ०००५२३५ ००६४४० **डांगे चौक** ९७६७५३१९३३ **एफईडीजीएल०४७७**०००२३८९, ०००२३९६, ०००२४२१, ०००२४३०, ०००२९५१, ००००३४८ <mark>एफईडीडीएस०४७७००००३४५ डोंबिवली ०२५१-२९५०८१४ / ९८२०१९८०१० एफईडीजीएल०३८४०००३०६० घोरपडी ०२०</mark> १८६१७३२२ **एफईडीजीएल०४३४**०००१३९६,०००१४०८, ०००१४०९, ०००१४१४, ०००१४१८, ०००१६१^९ एफईडीबीडी०४३४०००००२२ हडपसर ०२०-२६८२५१११ एफईडीजीएल००५७००४०९४, ०००४०९५, ०००४४९१ हिंगना टी पॉईंट ७७१२-२२३८५२६/८३९०४४१८८८ एफईडीजीएल०३२७०००५१७३, ०००५५६९, ०००६५२६ हपरी ०२३०-२४५२९७७ **एफईडीजीएल०१२७**००१०८७३, ००१०८७७, ००१०८८३, ००१०८९६, ००१०९००, ००१०९१४, ००१०९१७, ००१०९२०, ००१०९२७ .०१०९३३. ००१०९४२ **डचलकरं**जी ०२३०–२४३३४५६ **एफर्इडीजीएल००५३**००११९४५. ००११९८१. ००११९८९. ००१२००२ ०१२००३, ००१२००४, ००१२०१४, ००१२०१५, ००१२०१६, ००१२०२०, ००१२०२३, ००१४१८२, ००१४२९९, ००१४२६८ <mark>इंदापू</mark>र ०२१११–२९९०२९ **एफईडीजीएल०४३३०**००२३४४, ०००२३४९, ०००२२६७ **इस्लामप्**र ०२३४२–२९५११ **एफईडीजीएल०३३०**०००७६९४, ०००५८५६, ०००५८७७, ०००५८८६, ०००६८९६ **कळमबोली** २२२७४२३३३०/८८९८७४३९९[.] <mark>एफईडीजीएल००८४</mark>०००४५६९, ०००४५५८, ०००४५३९, ०००४५६८, ०००४५८७, ०००३२१९, ०००३२२८, ०००४१२४, ०००४४८७ , २००४५३८, ०००४५६७, ०००४५८६, ०००४५८५, ०००४८१६ <mark>कल्याण पूर्व</mark> २५१२३६०७०६ **एफर्इडीजीएल०१२४**०००५८१० ००५४५०, ०००५४५१, ०००५४५२, ०००५४५३, ०००५४६९, ०००६६८७ कामोठे ७४४८८८०५३८ एफईडीजीएल०१०६०००३६६१ २००२९१७, ०००२९१८, ०००२९१९, ०००२९२३, ०००३५९१ कर्जत ८१४९४७४६६२ **एफर्इडीजीएल०३९४**०००४१२९, ०००४१३४ ००४१४७, ०००४१८७, ०००४१९२, ०००४९२० <mark>कात्रज</mark> ०२०–२४३७३७७७ **एफईडीजीएल००५५**०००६४७३, ०००६४९०, ०००६९३१ ०००७३०३ **खारघर** ७४४८८८५५८ **एफईडीजीएल०१२५०००३९९८ खोपोत्ती २९**९२२६३७२८ **एफईडीजीएल०३३८०००६**६०२ ०००६६११, ०००६६१५, ०००६६३२, ०००६६४९ कोल्हापूर ०२३१–२६२४०७७ एफईडीजीए**ल०११९०**००६०२७, ०००६०६८ ००६०७७, ०००६०७९, ०००६४३१ **कोथ्रुड** ९०८७०१२३४१ <mark>एफईडीजीएल०११२</mark>०००५८५२, ०००५८५३, ०००५८५८, ०००५८६८, ०००५८७६, ०००५९००, ०००५९०१, ०००५९१० <mark>एफईडीबीडी०११२०</mark>०००२४८, ००००२५३ लात्_र ९०७५६४७८८८ एफईडीजी<mark>एल०५१९</mark>०००८०२, ००००८१९, ००००८२६, ००००८३१, ००००८३३, ०००११९७ महाड ९९२१२६३०३० <mark>एफईडीजीएल०४५५०००४६८०, ०००४६८७, ०००४७१०, ०००४७२७, ०००४७५६ मेडिकल स्क्रायर</mark> ०७१२–२७५८४८४ . एफईडीजीएल०३३३०००५०६९, ०००५०८२, ०००५१०३ मिरा रोड ७४४८८८०५३७ एफईडीजीएल०१४३०००४१६२, ०००४१६४ २००५२४२ मिरज ०२३२-२२२४८६२ <mark>एफइंडीजीएल००८६</mark>००२०,२०,००१४५२१,००१४५२३,००१४५६२,००१४५६४,००१४६५४, २०१४६८५,००१४६८७,००१९७०० मोहोपाडा ९७६५४६४२५४ एफइंडीजीएल०५१६०००२८१३,०००१२१८,०००२४५९,०००२९३० ००३१८० <mark>मुरबाड ९७६८८८१२२७ एफईडीजीएल०४६६</mark>०००३१४०, ०००४८२८, ०००४८९५ <mark>नागपूर सीए रोड</mark> ०७१२–२७६६३१३ एफईडीजीएल०३६४०००६०५१, ०००४३६८, ०००४३७०, ०००४३८३, ०००५९३१ नागपूर जाफर नगर ७१२२९९९०४ एफईडीजीएल०४३७०००२२१२, ०००२२६३, ०००२२६४, ०००२२६५, ०००२२६६ नालासोपारा पश्चिम ९३८४०००८४४ <mark>फ़र्इडीजीएल०१२९०००६४०८, ०००६४४४ एफईडीबीडी०१२९</mark>००००१२६ <mark>नाशिक पंचवटी</mark> ०२५३–२५१००७। **एफईडीजीएल०३२९**०००९२६८, ०००९२६९, ०००९२७१, ०००९२७७, ०००९२८२, ०००९२८३, ०००९२८४, ०००९२८५, ०००९२८९ ००९२९१, ०००९२९५, ०००९२९७, ०००९३०८, ०००९३०९, ०००९३१५, ०००९३२२, ०००९३२३, ०००९३२९, ०००९३४३ २००९३५०, ०००९३५२, ०००९३५४, ०००९३५८, ०००९३५९, ०००९३७० **नाशिक रोड** ०२३५२–२२७००[:] <mark>एफईडीजीएल०३३५</mark>०००४९५७, ०००४९५८, ०००४९६०, ०००४९६९, ०००४९७३, ०००५९५२ <mark>पनवेल</mark> ७४४८८८०८४३ . एफर्डडीजीएल००७३०००५२१४ एफर्डडीबीडी००७३००००१७१ पेण ०२५३-२४६६९६१ एफर्इडीजीएल०**११४**०००५६४९, ०००५६५२ ००५६७५, ०००५६९८, ०००६३००, ०००६३१५ **राजारामपूरी** ०२३१-२५५६५९५ **एफईडीजीएल०१३७**०००८९१५, ०००७०८० ००७०९८, ०००७११२, ०००७११३, ०००७११८, ०००७१२९, ०००८७३३ राजगुरु नगर ०२१३५-२२२२४८ **एफर्इडीजीएल००८०**००१०२२४, ०००८१५०, ०००८१७४, ०००८१७७, ०००८१८३, ०००८१९०, ०००८१९५, ०००८१९५, ०००८१९७ ००८२०५, ०००८२०६, ०००८८३४, ०००९५३६, ००१०२७२, ०००८९६२ स्त्नागिरी ९८२३१२४४२२ एफईडीजीएल**०१५१**०००७६८८ ৽০০৬६९०, ০০০৬६९१, ০০০৬৬০৬, ০০০৬৬१४, ০০০৬৬१६, ০০০৬৬१৬, ০০০৬५२४, ০০০৬৬२५, ০০০৬৮२८, ००७७२९, ०००९०९४ <mark>सांगली ०२३३-२३२००११ एफईडीजीएल०१४०</mark>०००८४२६, ०००८४३०, ०००८४४९, ०००८४५० ०००८४५२, ०००८४५३, ०००८४७२, ०००८४७४, ०००८४७८, ०००८४७८ सांगवी ०२०–२७२८३०१: **एफईडीजीएल०७०**०००५३६२,०००५९६१,०००५०४२,०००५०४३,०००५०४७,०००५०५९,०००५३७६,०००५६८. . ०५८९० <mark>शहापूर ९२८४६०१८४९ एफईडीजीएल०५०२</mark>०००१०१५, ०००१३१२, ०००२१५२ तलेगाव ०२११४ - २२४८२ एफईडीजीएल०१<mark>१८</mark>०००७७९७, ०००७८१२, ०००७८२८, ०००७८५१, ००१०६९३ उल्हासनगर ९३८४०००९११ एफईडीजीएल०३३९०००३२९६ उंदावडी ०२५३ – २३९११७७ <mark>एफईडीजीएल००८३</mark>०००४०९३ <mark>उरण</mark> ९३८४८०८०१७ **एफईडीजीएल०४२९**०००५३४९, ०००३२४७, ०००३२७३, ०००३२७७, ०००३२८९, ०००४५३८, ०००५३१८, ०००५३४६, ०००५१२३ . ००५१९९ उरुळी कांचन ९८२३९६१९०१ एफईडीजीएल०५२३००००५६९, ००००५७७, ००००५८६, ००००५८७, ००००५८९ ०००८९४, ०००१४५९ <mark>चसई</mark> २५०२३५२९०० <mark>एफईडीजीएल०१५२</mark>०००६५५८, ०००५१६९, ०००५१७१_, ०००५१८५, ०००५१९६ .००५१९८, ०००६२३८ विक्रोली २२२५७७०००१ एफईडीजीएल००७७०००३१२२ वि<mark>रार</mark> २५०२५२२०३० <mark>एफईडीजीएल०११३०००७०१५, ०००७०३५, ०००७०४८, ०००७०५९ विट्ठल मंदिर सोलापूर ०२१७-२९५०१५८</mark> . एफर्डडीजीएल**०११५**००११३३२. ०००८२७६. ०००८३११. ०००९२७५. ०००९३४४. ००१०२९१. ०००९६२८ वर्धा ०७१५२–२४५१९१ र्फर्इडीजीएल०३६३०००४३०१, ०००४३१२, ०००४३२७, ०००४३४०, ०००४३४७, ०००४३५३ वारजे ०२०–२५२९४००० <mark>फर्इडीजीएल०४४३०००१९६३ येवळा</mark> ०२५५९ – २५९०१० <mark>एफईडीजीएल०१३१</mark>०००४५३८, ०००४५४७, ०००४५५९, ०००४५६१ काही असल्यास ठिकाण किंवा तारखेतील बदल आमची वेबसाईट www.fedfina.com वर दर्शविण्यात येईल. सर्व सहभागी होणाऱ्या गोलिदारांना त्यांच्याद्वारे सादर केलेल्या बोली स्विकारणे किंवा नाकारण्याच्या संदर्भासह त्यानंतर कळविण्यात येईल. ज्या ग्राहकांना

त्यांचे दागिणे सोडवायचे आहेत ते प्रयोज्य अटी आणि शर्तींच्या अधीन २७-०७-२०२४ रोजी/किंवा पूर्वी ग्राहकांनी दागिणे तारण वेवलेल्या शाखेत भेट देवु शकतात किंवा वरील नमुद क्रमांकावर संपर्क करावा.

> सही / - प्राधिकत स्वाक्षरीकत फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लि. करित

लेलाव संबंधित शाखेत करण्यात येईल. कोणत्याही करणाने दिलेल्या नियत तारखेस लिलाव पूर्ण होऊ शकला नाही तर त आमच्या वेबसार्डटवर तपशिल दर्शविल्यानंतर त्यानंतरच्या कामकाजाच्या दिवशी करण्यात येईल. सदर संदर्भात पुढे पत्रव्यवहार

दिनांक : १८-०७-२०२४ ठेकाण: महाराष्ट्र

प्रत्यक्ष कब्जा सूचना

FICICI Home Finance बांद्रा (पू), मुंबई-४०००५१ **कॉर्परेट कार्यालयः** आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी <mark>कुली रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००५९</mark> **गाखा कार्यालयः** ररा मजला, कार्यालय २०४, जंक्शन ४०६, प्लॉट क्र.४०६/१बी, टक्का रोड, पनवेल पश्चिम–४१:

म्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रकान ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी निम्मदाबिरिकारानी अभिसाआयसाआय हाम फ़ावनात्म करमा लिगायेडच आपकुल आपकारा म्हणूर लिखुसटा अध्यः कारक्त्यूरचा आफ कारवात्मवा अवस्व अच्छा हाम हेड्सेट अर्थेड, २०० अन्यवे आणि करूम १३(२९) सहावचात सिखारीट इंस्टेट एस्ट्रेस्टिंग हेल्स, २००२ रूचा नियम ३ अन्यो प्रदान केलेला अधिकाराचा वाणर करून सहूचना प्राप्त झालायाचा तारखेपासून ६० दिवसांत सुचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्यदारांना मागणी सूचना जारी केल्या आहोत. कर्यदारांनी सरहर एकम चुकती करण्यास कसूर केलेली आहे स्वणून कर्यदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना ब्राहार देण्यात येते की, निम्मस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेरांजीस सरहर अधिनियमाच्या कलार १३(४) प्रहावताचा सरहर्र हिन्मस्वतिच्या नियम ८ अन्यये त्यातातीत्तिला प्रदान केलेला अधिकाराचा वारण करून खालील विश्लित्या मिळकतीचा कड्या घेतलेला आहे. विशेषतः कर्यदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वार सावधान करण्यात येते की, त्यांनी सरहरू मिळकतीच्या देवधेवीचा क्यायता स्वर्ण हम्म

	अायसीआयसीआय होम फायनात्स कंपनी लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील.					
l	अ. कर्जदार/सह-कर्जदाराचे नाव/कर्ज मिळकतीचे वर्णन/ मागणी सूचनेची तारीख/ मागणी शाखेचे					
ı	क्र.	खाते क्रमांक	कब्जाची तारीख	सूचनेतील रक्कम (रु.)	नाव	
ı	۶.	सोमीन सुनील सोनवणे (कर्जदार), श्रद्धा	फ्लॅट क्र. ३०१, ३रा मजला, भूमिका अपार्टमेंट गट क्र.३२/० बोनशेट ता. पनवेल	१७-०७-२०२३	पनवेल-	
ı		संजय पोल (सह-कर्जदार), सुनील	एनए पनवेल-४१०२०६ (संदर्भ लॅन क्र. एलएचपीव्हीएल००००१३९६२३३).,		बी	
ı		ब्रुहस्पती सोनवणे (सह-कर्जदार),	सीमाबद्ध द्वारेः उत्तरः ओंकारेश्वर, दक्षिणः हाऊस, पूर्वः रस्ता, पश्चिमः ओपन प्लॉट.	९,९७,९६९/-		

व्यीव्हीएल००००१३९६२३३. सील नमूद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ अंतर्ग ारतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल



सफायर फूडस् इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ७०२, प्रिझम टॉवर, ए विंग, माईंडस्पेस, लिंक रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०० ०६२ **कॉर्पोरेट आयडेन्टिफिकेशन नंबर (सीआयएन):** एल५५२०४एमएच२००९पीएलसी१९७००५, फोन क्र. ०२२ ६७५२२३००. ईमेल आयडी: investor@sapphirefoods.in वेबसाईट: www.sapphirefoods.in

१५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-व्होटिंगची माहिती

सभासदांना यादारे कळविण्यात येते की कंपनीच्या सभासदांची १५ वी. वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') ही कंपनीच्या १५ व्या एजीएमच्या सचनेत नमर केलेले कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत केलेले नियम (''अधिनियम'') आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (''लिस्टिंग रेग्युलेशन्स'') सहवाचता निगम व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') द्वारे जारी जनरल सर्क्युलर क्र. ९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३, जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२३ दिनांक ५ मे, २०२० (एकत्रित 'एमसीए सर्क्युलर्स' असा उल्लेख) आणि सेबी सर्क्युलर दिनांक ७ ऑक्टोबर, २०२३ च्या सर्व प्रयोज्य सर्क्युलर्सच्या तरतुर्दीच्या अनुपालनात एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरिसंग ''ब्हिसी'')/अदर ऑडिओ ब्हिज्युअल मिन्स (''ओएब्हीएम'') मार्फत **शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४ रोजी स. ११.३० वा. (भाप्रवे)** घेण्यात येणार आहे. सभासदांना फक्त व्हिसी/ओएव्हिएमद्रारे एजीएमला हजर आणि सहभागी होणे शक्य होईल. व्हिसी/ओएव्हिएम मार्फत हजर राहणाऱ्या सभासदांना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत गणपुर्ती ठरवण्यासाठी मोजण्यात येईल.

वरील सदर एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सच्या अनुपालनात कंपनीने १५व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता वार्षिक अहवाल हा शुक्रवार, १२ जुलै, २०२४ पर्यंत डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे ईमेल पत्ते नोंदवलेल्या सर्व सभासदांना बुधवार, १७ जुलै, २०२४ रोजी फक्त इलेक्ट्रॉनिक मोडने पाठवला

१५व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट <u>www.sapphirefoods.in,</u> स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेडची $\underline{www.bseindia.com}$ आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची $\underline{www.nseindia.com}$ आणि लिंक इनटाईमची वेबसाईट <u>www.instavote.linkintime.co.in</u> वरून डाऊनलोड करता येईल.

रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएममध्ये ई-व्होटिंग

अधिनियमाच्या कलम १०८ सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रुल्स, २०१४ च्या नियम २०, लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४४ आणि सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मिटिंग्ज ला अनुसरुन कंपनी १५च्या एजीएमच्या सुचनेत नमुद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्यासाठी तिच्या सर्व

ई-व्होटिंगकरिता कटऑफ तारीख	गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४
रिमोट ई-व्होटिंगची सुरुवात	सोमवार, ५ ऑगस्ट, २०२४ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे)
रिमोट ई-व्होटिंगची समाप्ती	गुरुवार, ८ ऑगस्ट, २०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे)
व्हिसी/ओएव्हिएम मार्फत एजीएमला हजर असलेले सभासद आणि ज्यांनी रिमो	ट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मतदान केलेले नाही ते एजीएम दरम्यान मतदानाचा त्यांचा

हक्क वापरण्यासाठी हक्कदार राहतील. ज्या सभासदांनी एजीएम पूर्वी रिमोट ई–व्होटिंगद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुध्दा एजीएमला हजर आणि सहभागी होऊ शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत.

त्यानुसार सभासद सूचनेत नमुद केलेल्या सूचनांचा अवलंब करुन रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएममध्ये ई-व्होटिंगमार्फत त्यांचे मतदान करु शकतात. सभासदांनी ठरावावर एकदा केलेल्या मतदानात त्यांना/तिला त्यानंतर बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

कंपनीने सुरळीत आणि पारदर्शक पध्दतीने रिमोट ई-व्होटिंग प्रक्रिया आणि एजीएम मध्ये ई-व्होटिंगची देखरेख करण्यासाठी परिनिरिक्षक म्हणुन काम करण्यासाठी मे. अल्विन डी'सूझा ॲण्ड कं., प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज चे श्री. अल्विन डी'सूझा (सभासदत्त्व क्र. ५५५९) आणि ते नसल्यास मे. जय डी'सूझा ॲण्ड कं., प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज चे श्री. जय डी'सूझा (सभासदत्त्व क्र. ३०५८) यांची नियुक्ती केली आहे. ई-मतदानाचे निष्कर्ष एजीएम पूर्ण झाल्यापासून ४८ तासात घोषित करण्यात येतील. घोषित निष्कर्षासह परिनिरिक्षकांचा अहवाल कंपनीची वेबसाईट <u>www.sapphirefoods.in</u> आणि लिंक ईनटाईमची वेबसाईट <u>www.instavote.linkin-</u> time.co.in वर ठेवण्यात येईल.

एजीएमचे लाईव्ह वेबकास्ट

सभासदांना सुचनेत नमुद केलेल्या माहितीचा अवलंब करून आणि त्यांचा रिमोट ई-व्होटिंग लॉगईन क्रेडन्शियल वापरून लिंक ईनटाईम द्वारे पुरवलेल्या व्हिसी/ओएव्हिएम सुविधेमार्फत १५व्या एजीएमला हजर राहणे शक्य होईल.

कोणीही व्यक्ती ज्यांनी सचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केलेल आहेत आणि कटऑफ तारीख म्हणजेच गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४ रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते <u>www.instameet.linkintime.co.in</u> येथे विनंती पाठवून लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त कर शकतात. तथापी जर त्यांने/तिने रिमोट –व्होटिंगसाठी लिंक ईनटाईम कडे अगोदर नोंदणी केली असेल तर ते/ती मत्यान करण्यासाठी त्यांचा/तिचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरु शकतात. ज्या सभासदांना एजीएमपूर्वी किंवा दरम्यान मदत हवी असेल ते <u>www.instameet.linkintime.co.in</u> वर लिंक टाईम ला संपर्क करु शकतात किवा फोन: ०२२-४९१८६१७५ वर संपर्क करावा.

सभासदांना एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या सर्व टीपा आणि एजीएमला हजर राहण्याचा तपशिल, माहिती, रिमोट ई-व्होटिंगमार्फत किंवा एजीएम दरम्यान ई-व्होटिंगमार्फत मतदान करण्याची पध्दत काळजीपूर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत आहे.

सफायर फूडस् इंडिया लिमिटेड साठी सही/-

आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड्र

ठिकाण: मुंबई **दिनांक:** १७ जुलै, २०२४

सचिन ददम कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी सभासदत्व क्र.: ए३१८१२



दिनांक : १८.०७.२०२४

रिकव्हरी आणि राईट-ऑफ डिपार्टमेंट, रिजन-॥ पत्रव्यवहाराचा पत्ताः होरायझन बिल्डिंग, १ला मजला, रानडे रोड आणि गोखले रोड जंक्शन, गोखले रोड (उत्तर), दादर (पश्चिम) मुंबई ४०० ०२८.

रु. ११,२५,०००/-

89.06.3038

प्राधिकृत अधिकार्र

सरफैसी ॲक्ट - २००२ अन्वये

फोन क्र. ०२२-६९४७६०१२/२८/५७/५८ सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत ई-लिलाव विक्री सूचना सेक्यरिटायक्षेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचत

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ६(२) च्या परंतुकान्वये जंगम मत्ता (वाहन) च्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना नर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या जंगम मत्ता (वाहन) तारण धनकोंकडे प्रभारित आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा दि कॉसमॉस को. ऑप. बँक लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या येथील खालील दिलेल्या तपशिलानुसार बँकेच्या थकबाकीच्या वसुली करिता **''जे आहे जेथे आहे'', [']'जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे''** तत्वाने विकण्यात येणार आहेत कर्जदार आणि हमीदारांचे नाव मागणी सूचना तारीख आणि रक्कम राखीव किंमत तारीख आणि वेळ

मागणी सूचना तारीख:

०६.०५.२०२२ रु. १५,१५,५६७.४० अधिक १५.०४.२०२२ पासून त्यावरील पुढील व्याज आणि प्रभार.	इसारा अनामत रक्कम रु. १,१३,०००/- बोली वाढीची रक्कम रु. १०,०००/-	दु. १२.०० पासून ते दु. १.००		
बँकेसह जंगमगहाण असलेल्या वाहनाचे वर्णन				
नोंदणी क्र. आणि निर्मिती वर्ष	इंजिन क्र.	चेसिस क्र.		
एमएच ०५ ईक्यु ३१८९/२०२१	डी४एफएएमएम१७३९४८	एमएएलसी०४१एफएल		
		एमएम२६३९९०		
	०६.०५.२०२२ ह. १५,१५,५६७.४० अधिक १५.०४.२०२२ पासून त्यावरील पुढील व्याज आणि प्रभार. वैकेसह जंगमगहाण असलेल्या व नोंदणी क्र. आणि निर्मिती वर्ष	ह. १५,१६,५६७.४० अधिक १५.०४.२०२२ पासून त्यावरील पुढील व्याज आणि प्रभार. वोली वाढीची रक्कम ह. १०,०००/- वेंकेसह जंगमगहाण असलेल्या वाहनाचे वर्णन नोंदणी क्र. आणि निर्मिती वर्ष इंजिन क्र.		

वैधानिक सूचना:- सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ६(२) नुसार. सदर सुचना ही ई-लिलावाच्या तारिख आणि वेळेपुर्वी संपूर्ण थकबाकी चुकती न केल्यास वरील नमुद तारीख आणि वेळी तारण मत्ता (वाहन) यांची

विक्री करण्याबाबत सदर कर्जाचे कर्जदार आणि हमीदार यांना सुध्दा ३० दिवसांची सूचना समजण्यात यावी. टेपः १. वाहन निरीक्षणाकरिता आमच्या दहिसर शाखा – संपर्क क्र. ९१६७०४०४३९ येथे उपलब्ध असेल. २. इएमडी/बोली प्रपत्र ९३२२४८०८८८/८९७५७५८५९७ यावर संपर्क करावा, ४. इएमडी आणि केवायसी दस्तावेज सादरीकरणाची अंतिम तारिख आणि

वेळ: १९.०८.२०२४ सायं ४.३० पर्यंत. विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्ती तारण धनकोंची वेबसाईट म्हणजेच https://www.cosmosbank.com/aucti **किंवा** https://cosmosbank.auctiontiger.net चा संदर्भ घ्यावा.

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) नियम ८-(१)

(टीप : स्वैर भाषांतर तफावत आढळल्यास मूळ इंग्रजी ग्राह्य) दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि

स्वाक्षरीकार यांनी आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड (याआधी इंडिया इन्फोलाईन हार्ऊसिंग फायनान्स लि. नावे ज्ञात) (आयआयएफ प्राधिकत अधिकारी म्हणन दि सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्यरिटी टरेस्ट (एन्फोर्समेंट) रुत्स. २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील नमद कर्जदार/सह–कर्जदार यांन इरास्ट (१५ जानर) रूपता (१५०४) ता नाज रहणाच्या अटाने २५(२) छन्य अपने अटारचे आजसाच पास छन्य च्या आराज आराज सूर्व प्रचनिषये मुद्द केलेली रक्का सद सूचना प्राप्त झाल्याच्या ताराखासून ६० दिसांच्या आत कुकती कण्यासाठी बोलीयवाकित कर्माच्या प्रापिकृत अधिकान्याद्वीर माण सूचना निर्मानित केलेली आहे. कर्बदार रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने कर्बदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निमनस्वाक्षरीकारांनी त्यां ादान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर अधिनियमाचे कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेल आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना यादारे सावधान करण्यात येते की. त्यांनी सदर मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीवरील आहे. जिनती. रंजारी, जान नवनानां जान जान कार्यान करणांचा जा, जान कर मध्यकाच्या एवचाया जवतर करणांच आहे. विक्रास्त कोणाही देवोचीयां व्यवहार हा आयआयएएएन् एएएएए्ल च्या खालील नमूर कमेसह त्यावील व्याजच्या प्रमाणआर्थीन रहील. अंतरच्या करम १३ च्या पोरकसा (८) च्या तरतुर्तीकडे कर्जदारांचे लक्ष वेषण्यात येते. जर विक्री किंवा हस्तांतणासाठी निर्धारित तारखेपूर्वी कोणत्याही वेळी झालेल्या सर्व खर्च, परिव्यय आणि आकार यासह आयआयएएएल् एचएफएलची थकबाकी कर्जदारांनी चुकती केली तर आयआयएफएल् एचएफएल कडून तारण मत्तांची विक्री किंवा हस्तांतण केले जाणार नाही आणि तारण

मत्तांच्या विक्री किंवा हस्तांतरणासाठी आयआयएफएल एचएफएल कडून पृढील पावले उचलली जाणार नाहीत.

कर्जदार/सह-कर्जदाराचे नाव	तारण मत्तेचे वर्णन	एकूण देव	मागणी	कब्जाची
महाराष्ट्र शाखा	(स्थावर मिळकत)	थकबाकी (रु.)	सूचनेची तारीख	तारीख
श्री. अप्पा सोमनाथ करे, सौ.	मिळकत धारक चे ते सर्व भाग आणि विभागः हिस्सा क्र.५४, येथे	হ. ७६४५२९.००/-	२३-एप्रिल-	१२-जुलै-
स्वप्नाली करे दुध फार्म	स्थित कान्हेरी, बारामती, पुण, महाराष्ट्र, इंडिया, ४१३१०४ क्षेत्र	(रुपये सात लाख चौसष्ठ	२०२४	२०२४
(प्रॉस्पेक्ट क्र.	मोजमापित (चौ.फू.मध्ये): मिळकत टाईप: जमिन क्षेत्र, बिल्ट अप	हजार पाचशे आणि		
आयएल१०३९९०६९)	क्षेत्र, चटई क्षेत्र, मिळकत क्षेत्रः २९००.००, ६९९.००, ५९९.००	एकोणतीस मात्र)		
श्री. प्रदीप अर्जुन सुतार, श्री. स्वप्नील	मिळकत धारक चे ते सर्व भाग आणि विभागः हिस्सा क्र.३०७, वॉर्ड	रु. ७८८२६८.००/-	२४-एप्रिल-	१२-जुलै-
प्रदीप सुतार, सौ. छाया प्रदीप सुतार,	क्र.५, येथे स्थित मदनवाडी, इंदापूर, पुणे, महाराष्ट्र, ४१३१३० क्षेत्र	(रुपये सात लाख	२०२४	२०२४
सुतार फ्राम वेदांत मोबाईल शॉप	मोजमापित (चौ.फू.मध्ये): मिळकत टाईप: जमिन क्षेत्र, बिल्ट अप	अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे		
(प्रॉस्पेक्ट क्र.	क्षेत्र, चटई क्षेत्र मिळकत क्षेत्रः २१९६.००, १५००.००, १२००.००	आणि अडुसष्ट मात्र)		
आयएल१०४४२२७३)				
श्री. नंदा अर्जुन खोमणे, श्री. अतुल	मिळकत धारक चे ते सर्व भाग आणि विभागः हिस्सा क्र.११७, येथे	रु. ४२५१९५.००/-	२४-एप्रिल-	१२-जुलै-
अर्जुन खोमणे, खोमणे दुध फार्म	स्थित नंदादेवी रावणगाव ग्रामपंचायत, तालुका दौंड, पुणे, महाराष्ट्र,	(रुपये चार लाख पंचवीस	२०२४	२०२४
(प्रॉस्पेक्ट क्र.	इंडिया, ४१३१३० क्षेत्र मोजमापित (चौ.फू.मध्ये): मिळकत टाईप:	हजार एकशे आणि		
आयएल१०३६१९५६)	बिल्ट अप क्षेत्र, जिमन क्षेत्र, मिळकत क्षेत्रः १६००.००, १३९८.००	पंच्याण्णव मात्र)		
श्री. संदीप रामभाऊ झाडे,	मिळकत धारक चे ते सर्व भाग आणि विभागः हिस्सा क्र.१९ येथे स्थित	হ. ३२८७९२.००/-	१६-मार्च-	१२-जुलै-
श्री. रामभाऊ झाडे, सौ. स्वाती संदीप	कांचनगाव, इगतपुरी, नाशिक, महाराष्ट्र, ४२२४०३ क्षेत्र मोजमापित	(रुपये तीन लाख	२०२४	२०२४
झाडे (प्रॉस्पेक्ट क्र .	(चौ.फू.मध्ये): मिळकत टाईप: जिमन क्षेत्र, बिल्ट अप क्षेत्र, चटई क्षेत्र	अञ्चावीस हजार सातशे		
आयएल१०२५२४१२)	मिळकत क्षेत्रः ५८५.००, ५८५.००, ४५०.००	आणि ब्याण्णव मात्र)		
श्री. लक्ष्मण सुकदेव तळणकर,	मिळकत धारक चे ते सर्व भाग आणि विभागः फ्लॅट क्र.३, मजला	रु. १६७३९५८.००/-	२२-एप्रिल-	१२-जुलै-
श्री स्वामी समर्थ गारमेंट्स, सौ. मीरा	क्र.१, वक्रतुंड रेसिडेन्सी अपार्टमेंट, प्लॉट क्र ४१, ४२, सर्व्हें	(रुपये सोळा लाख	२०२४	२०२४
लक्ष्मण तळणकर	क्र.५१/४/१, शांती नगर बस स्टोप, मखमलाबाद, नाशिक, इंडिया,	त्र्याहत्तर हजार नऊशे		
(प्रॉस्पेक्ट क्र.	४२२००७ क्षेत्र मोजमापित (चौ.फू.मध्ये): मिळकत टाईप: विक्रीयोग्य	आणि अठ्ठावन्न मात्र)		
आयएल१००९१७६७)	क्षेत्र, चटई क्षेत्र मिळकत क्षेत्रः ६१८.००, ४१३.००			
सौ. रूपाली कालिदास रणवरे,	मिळकत धारक चे ते सर्व भाग आणि विभागः हिस्सा क्र.४५०, वॉर्ड	₹.	२०-सप्टेंबर-	१२-जुलै-
श्री. छबन चंद्रराव रणवरे आणि ईश्वरी	क्र.४ येथे स्थित मालाड ग्रामपंचायत, रावणगाव, झेड.पी.स्कुल,	१०,१०,२५५.००/-	२०२३	२०२४
हार्डवेअर	मालाडपाटस, तालुका दौंड, पुणे, महाराष्ट्र, इंडिया, ४१३१३० क्षेत्र	(रुपये दहा लाख दहा		
(प्रॉस्पेक्ट क्र.	मोजमापित (चौ.फू.मध्ये): मिळकत टाईप: जमिन क्षेत्र, बिल्ट अप	हजार दोनशे आणि		
आयएल१०३८५३६७)	क्षेत्र, चटई क्षेत्र मिळकत क्षेत्रः ३७५०.००, १३५०.००, ९६०.००	पंचावन्न मात्र)		
श्री. सोहन सर्जेराव नवले, सौ. मीरा	मिळकत धारक चे ते सर्व भाग आणि विभागः मिळकत -१ मिळकत	₹. ८२७२४७.००/−	२४-एप्रिल-	१३-जुलै-
सोहन नवले, न्यू दोस्ती स्नॅक्स रेस्टॉरंट	क्र.६३४, मौजे आंबवडे एस, वाघोली, ताः कोरेगाव, जिल्हाः सातारा,	(रुपये आठ लाख	२०२४	२०२४
(प्रॉस्पेक्ट क्र.	महाराष्ट्र, इंडिया ४१५०११ क्षेत्र मोजमापित (चौ.फू.मध्ये): मिळकत	सत्तावीस हजार दोनशे		
आयएल१०३३२८८५)	टाईपः जिमन क्षेत्र मिळकत क्षेत्रः ५४०.००	आणि सत्तेचाळीस मात्र)		
1	मिळकत -२ मिळकत क्र.६३२, मौजे आंबवडे एस, वाघोली, ताः		1	
	कोरेगाव, जिल्हाः सातारा, महाराष्ट्र, इंडिया ४१५०११ क्षेत्र मोजमापित		1	
	(चौ.फ.मध्ये): मिळकत टाईप: जमिन क्षेत्र मिळकत क्षेत्र: ३२४.००			

हिल तपशिलासाठी कृपया शाखा कार्यालय:– सीटीएस क्र.४२७८/१ ते– तानाजी नगर, कालिका माता मंदीर जवळ, २रा मजला, चिंचवड, पूणे–४११०३३, १० आणि ११ ाराज कॉर्नर, बीएसएन^एल टेलिफोन एक्सचेंज समोर, कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोड, नाशिक-४२२००५/ किंवा **कॉर्पोरेट कार्यालय:** आयआयएप

ठेकाण : महाराष्ट्र **दिनांक :** १८/०७/२०२४